



महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ

वर्ष ३, अंक ४४] गुरुवार, ऑक्टोबर १३, २०११/आश्विन २१, शके १९३३ [पृष्ठे ६
किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ८१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल
यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ ऑक्टोबर २०११

अधिसूचना

मोटार वाहन अधिनियम, १९८८.

क्रमांक: एमव्हीआर १०१०/१२०५/प्र.क्र.६४६/परि-२.— मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८
चा ५९) चे कलम २१५ याची पोट कलमे (२) व (३) यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा
वापर करून, आणि याबाबतीत काढलेल्या सर्व अधिसूचना किंवा आदेश यांचे अधिक्रमण करून,
महाराष्ट्र शासन, याद्वारे, राज्य रस्ते सुरक्षा परिषद आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी, जिल्हा रस्ते सुरक्षा
समिती पुढीलप्रमाणे पुनर्गठित करित आहे :—

(१)

(क) राज्य रस्ते सुरक्षा परिषद.—

(१) मा. मुख्यमंत्री	अध्यक्ष
(२) मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री	सदस्य
(३) मा. गृह मंत्री	सदस्य
(४) मा. राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम)	सदस्य
(५) मा. राज्यमंत्री (परिवहन)	सदस्य
(६) मा. राज्यमंत्री (गृह)	सदस्य
(७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ	सदस्य
(८) अपर मुख्य सचिव (गृह)	सदस्य
(९) प्रधान सचिव (परिवहन)	सदस्य
(१०) सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) (राज्य व राष्ट्रीय महामार्ग)	सदस्य
(११) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका	सदस्य
(१२) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक)	सदस्य
(१३) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ	सदस्य
(१४) पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई	सदस्य
(१५) संचालक, मार्ग परिवहन मध्यवर्ती परिसंस्था, पुणे	सदस्य
(१६) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य	सदस्य-सचिव
खालील अधिकारी हे परिषदेच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रित अधिकारी असतील :-	
(१) अपर मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग)	
(२) प्रधान सचिव (नगरविकास विभाग-२)	
(३) प्रधान सचिव (शालेय शिक्षण विभाग)	
(४) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई	
(५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई	
(६) अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन, ७६, वीर नरिमन रोड, चर्चगेट, मुंबई.	

(७) संचालक, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई

(८) अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रक टेम्पो ओनर्स असोसिएशन, २१०, दुसरा मजला, ट्रॉपिनेक्स हाऊस, १५, सोलापूर स्ट्रीट, मुंबई.

(ख) जिल्हा रस्ते सुरक्षा समिती.—

(१) जिल्हाधिकारी/पोलीस आयुक्त	अध्यक्ष
(२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी	सदस्य
(३) पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त	सदस्य
(४) जिल्हा शल्यचिकित्सक	सदस्य
(५) कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग	सदस्य
(६) विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ	सदस्य
(७) जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा नगरपालिका उप आयुक्त	सदस्य
(८) प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी	सदस्य-सचिव

२. राज्य रस्ते सुरक्षा परिषद ही, रस्त्यांच्या सुरक्षेसंबंधातील उपाययोजना, धोरणाची अंमलबजावणी व संनियंत्रण यंत्रणा यांसाठी प्रत्येक सहा महिन्यांतून बैठक घेईल. तसेच जिल्हा रस्ते सुरक्षा समिती प्रत्येक तीन महिन्यांतून बैठक घेईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार,

डॉ. शैलेश कुमार शर्मा,
शासनाचे प्रधान सचिव.

HOME DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th October 2011

NOTIFICATION

MOTOR VEHICLES ACT, 1988.

No. MVR-1010/1205/C.R.646/TRA-2.- In exercise of the powers conferred by sub-sections (2) and (3) of section 215 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), and in supersession of all notifications or orders issued in this behalf, the Government of Maharashtra hereby re-constitutes the State Road Safety Council and the District Road Safety Committee for each district, as follows :---

(A) State Road Safety Council

- | | | |
|---|-------|-----------|
| 1. Hon. Chief Minister | . . . | Chairman. |
| 2. Hon. Minister for Public Works Department | . . . | Member. |
| 3. Hon. Minister for Home | . . . | —" |
| 4. Hon. Minister of State (Public Works Department) | . . . | —" |
| 5. Hon. Minister of State (Transport) | . . . | —" |
| 6. Hon. Minister of State (Home) | . . . | —" |
| 7. Chairman of the Maharashtra State Road Transport Corporation | . . . | —" |
| 8. Additional Chief Secretary (Home) | . . . | —" |
| 9. Principal Secretary (Transport) | . . . | —" |
| 10. Secretary (Public Works Department) (State and National Highway) | . . . | —" |
| 11. Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai | . . . | —" |
| 12. Additional Director General of Police (Traffic) | . . . | —" |
| 13. Vice-Chairman and Managing Director, Maharashtra State Road Transport Corporation | . . . | —" |

14. Joint Commissioner of Police (Traffic), Mumbai . . . Member
15. Director, Central Institute of Road Transport,
Pune. . . —"—
16. Transport Commissioner . . . Member-Secretary

The following shall be the special invitees to the meeting of the Council.—

1. Additional Chief Secretary (Public Health Department).
2. Principal Secretary (Urban Development Department-2).
3. Principal Secretary (School Education Department).
4. Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region
Development Authority, Mumbai.
5. Director General of Information and Public Relation, Mumbai.
6. President, Western India Automobile Association, 76, Veer
Nariman Road, Churchgate, Mumbai.
7. Director, Mumbai Doodarshan Kendra, Worli, Mumbai.
8. President, Maharashtra Truck-Tempo Owners Association, 210,
2nd Floor, Trapinex House, 15, Solapur Street, Mumbai.

(B) District Road Safety Committee

1. Collector / Commissioner of Police. . . Chairman
2. Chief Executive Office of Zilla Parishad. . . Member
3. Superintendent of Police or Deputy
Commissioner of Police. . . —"—
4. Civil Surgeon. . . —"—
5. Executive Engineer, Public Works Department. . . —"—
6. Divisional Controller, Maharashtra State
Road Transport Corporation. . . —"—
7. Chief Officer of the Municipal Council at the
District Headquarters or the Deputy Municipal
Commissioner of the Municipal Corporation. . . —"—
8. Regional Transport Officer or Deputy Regional
Transport Officer. . . Member-Secretary

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर १३, २०११/आश्विन २१, शके १९३३

2. The State Road Safety Council shall hold meetings in every six months to go through the plans of road safety measures, implementation strategy and the monitoring mechanism. Whereas District Road Safety Committee shall hold meeting in every three months.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. S. K. SHARMA,
Principal Secretary to Government.